CIN - L18101MH1992PLC065136 Registered Office: Kewal Kiran Estate, 460/7, J. B. Patel Road. Goregaon (East), Mumbai: 400 063

**Tel. no.**: 022-26814400 | **Fax no.**: 022-26814410 Email ID - grievanceredressal@kewalkiran.com | Website - www.kewalkiran.com

## NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING,

E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 32<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of the shareholders of Kewal Kiran Clothing Limited ("the Company") will be held on Thursday, Septembe 28, 2023 at 12.00 noon through video conference (VC/ OAVM) to transact the business, as set out in the Notice dated August 2, 2023 in compliance with th applicable provisions of the Companies Act. 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020 (dated April 8, 2020), 17/2020 (dated April 13, 2020) 20/2020 (dated May 5, 2020), 33/2020 (dated September 28, 2020), 39/2020 (date December 31, 2020) and 10/2022 (dated December 28, 2022) respectively issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 202 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Security Exchange Board of India without the physical presence of the Members at a common venue. Electronic copies of Notice of AGM and the Annual Report for the financial year ended March 31, 2023 of the Company has been sent to all the Members on September 6 2023 whose email ids are registered with the Company/ RTA/ Depository Participant Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 32nd AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA circular and SEBI circular. The Notice and the Annual Report will also be available on the website of the Company www.kewalkiran.com and on the website of the stock exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com respectively, where the Company's shares are listed and also website of our RTA at <u>www.linkintime.co.in</u>. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the

The Company has provided its shareholders remote e-voting facility in complianc with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the AGM.

The Company has engaged Link Intime India Private Limited (LIIPL) as the authorized agency to provide remote e - voting and e-voting facility for all the business to be ransacted at the 32nd Annual General Meeting of ("the Company") to be held or Thursday, September 28, 2023.

The details as required pursuant to the Act and Rules are as under:

- . The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic voting Thursday, September 21, 2023. The remote e-voting shall be open for three (3 days, commencing at 9.00 a.m. on Monday, September 25, 2023 and ending a 5.00 p.m. on Wednesday. September 27, 2023 for all the shareholders, whethe holding shares in physical form or in dematerialized form. The remote e- voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- 2. The facility of voting through electronic means shall be provided at the meeting Those member who are present at the AGM through VC/OAVM but have not casted their vote by remote e-voting and are not barred from doing so shall be eligible t vote through e-voting system during the AGM. Members who have exercised their voting prior to the AGM may attend the meeting through VC/OAVM but shall not b entitled to vote again or change their vote at the AGM.
- 3. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by the in the paid up capital of the Company as on Thursday, September 21, 2023 being th cut off date for this purpose.
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meetin through electronic mode. A person, who acquires shares and becomes shareholde of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-of date can do remote e-voting by obtaining the login-id and password by sending a e-mail to <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">rnt.helpdesk@linkintime.co.in</a> by mentioning their Folio No./ DP ID and Client ID No. However, if such shareholder is already registered with LIIPL for remote e-voting then existing user -id and password can be used for casting your vote.
- . The Company has appointed Mr. Ummedmal P. Jain, Practicing Company Secretary (CP No. 2235) of M/s. U. P. Jain & Co. as the Scrutinizer to scrutinize the remote of voting/e-voting process in a fair and transparent manner.

For detailed instructions pertaining to remote e-voting/e-voting, members ma please refer to the section "Notes" in notice of Annual General Meeting. In case of querie or grievances pertaining to remote e-voting/e-voting shareholders may contact: Link Intime India Private Limited

Particulars | Kewal Kiran Clothing Limited

| III ai liculais  | Newai Kiran Glouiniy Limiteu   | LIIIK IIILIIIIE IIILIA I IIVALE LIIIILEU |  |  |  |  |
|--|--------------------------------|--|--|--|--|--|
| Address  | 460/7, Kewal Kiran Estate,     | C-101, 247 Park, L.B.S. Marg,            |  |  |  |  |
|  | I. B. Patel Road, Goregaon     | Vikhroli (West), Mumbai - 400083         |  |  |  |  |
|  | (East), Mumbai – 400 063       |  |  |  |  |  |
| Name &   | Mr. Abhijit Warange            | Ms. Rajiv Ranjan                         |  |  |  |  |
| Designation  | Vice President –               | Assistant Vice President                 |  |  |  |  |
|  | Legal & Company Secretary      |  |  |  |  |  |
| Tel.   | 022-26814400                   | 022- 49182505                            |  |  |  |  |
| Email Id   | abhijit.warange@kewalkiran.com | rajiv.ranjan@linkintime.co.in            |  |  |  |  |
| For the Notice is a six of the Post Life AO of OFDI (1) the action and |                                |  |  |  |  |  |

urther Notice is given that pursuant to Regulation 42 of SEBI (Listing obligations ar disclosure requirements) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books shall remain closed fron Friday, September 22, 2023 to Thursday September 28, 2023 (both days inclusive). Registration of email ID and Bank Account details:

n case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registra

& Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent o the registered email address. In case the shareholder has not registered his/her/their email address with the

Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for eceipt of dividend, the following instructions to be followed: (i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd.

www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration

- fill in the details, upload the required documents and submit. (ii) In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as pe the process followed and advised by the DP. By order of the Board

For Kewal Kiran Clothing Limited

Place: Mumbai Abhijit Warang Vice President – Legal & Company Secretary Dated: September 7, 2023

## Mayur Floorings Limited

Regd. Office: 4/5, Munama Compound, Nr. Ocirlicon Bhandup (W) Mumbai - 400 078. 022-25964268, 25968006

Email: mayurflooringslimited@rediffmail.com. Website: www.mayurfloorings.com CIN L99999MH1992PLC064993 Notice

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of Mayur Flooring Limited will be held on Thursday, 28th September, 2023, at 11:00 A.M. through video conferencing (VC) other Audio-visual means to transact the business mentioned in the Notice of the AGM sent along with the Director's Report, Auditor's Report, Auditor's Financial Statements, Annexures and so on of the Company for the Financial Year endec as on March 31, 2023. Notice of AGM and Annual Report for 2022-23 has been sen through electronic mode on or before 6th September to all those shareholders who have egistered their e-mail address with the depositories or with the Company. The Annua Report containing the agenda for the AGM is available on the Company's website ww.mayurflorrings.com

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Managemer and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company is providing electronic voting facility from a place other than the video-onferencing mode of AGM ("remote e-voting") provided by CDSL, on all the resolutions

et forth in the Notice. ne details containing the process of the remote e-voting are given below The remote e-voting will commence on Monday, September 25, 2023 (09:00 A.M) and

end on Wednesday, September 27, 2023 (05:00 P.M) The e-voting module shall be disabled for voting thereafter.

The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up shar capital of the Company as of the cut-off date i.e. September 21, 2023. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently.

Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after

September 06, 2023 i.e. cut-off date for dispatch of the Notice and holding shares as o the cut-off date i.e. Thursday, September 21, 2023, may obtain the login details by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com

The facility of joining the 31st AGM through VC/OAVM will be opened 15 minutes before the Scheduled start time and will remain open for 15 minutes after commencement of

the 31st AGM. I.e. from 09:45 a.m. to 10:15 a.m. by using the login credentials.

Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had no cast their votes on the Resolution through remote e-voting, shall be eligible to vote during the meeting.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM but sha not be entitled to cast their vote again in the meeting.

n case of queries/grievances relating to e-voting, members may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL), Central Depository Services (India) Ltd., A wing, 25° Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Present short notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR), Regulations 2015 that the register of members o ne company will remain closed from the September 22, 2023 to September 28, 2023. his public Notice is also available on company's website. www.mayurfloorings.com

> For Mayur Floorings Limited Mahavir N Sundrawa

### **AYOKI MERCHANTILE LIMITED**

Place: Mumbai

CIN : L17120MH1985PLC034972 CIN: L1/12/JMH1985PLCU34972

Registered Office: Laxmi Commercial Centre, Room No. 405, 4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400028, Maharashtra

Corporate Office: 11, Windward Business Park, Opp. Aadicura Hospital, Jetalpura Road, Vadodara - 390 007, Gujarat, India

Contact : +91 6359158825
Website : www.ayokimerchantile.com, Email : ayoki1985@gmail.com **NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING OF** THE COMPANY, RECORD DATE FOR E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 39th Annual General Meeting (AGM) of the mbers of AYOKI MERCHANTILE LIMITED will be held on Friday, 29th Septémber 2023 at 01.00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Mean:
(OAVM) to transact the businesses, as set out in the Notice convening AGM. The Company has Orwing to dataset the businesses, as set out in the Notice convening Annual Report for the Financial Year 2022-2023 along with Notice onvening Annual General Meeting (AGM) of the Company dated **Tuesday, 5th September** 2023, through electronic mode to all the Shareholders whose email addresses are registered with the Depository Participant(s)/ Company's Registrar & Share Transfer Agent i.e. M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd., ("RTA"), in accordance with General Circular No. 14/2020 dated th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular lo. 22/2020 dated 15th June, 2020, MCA Circular No. 33/2020 dated 28th September, 2020 MCA Circular No. 39/2020 dated 30th December. 2020. MCA Circular No. 10/2021 dated 23r lune, 2021 and MCA Circular No. 20/2021 dated 08th December, 2021 and MCA Circular No. 30/2022 dated 08th December, 2021 and MCA Circular No. 30/2022 dated 08th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), SEBI Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"). The Annual Report for the Financial Year 2022 2023 along with the Notice convening the Ánnual General Meeting (AGM) of the Company is also available on the website of the Company at www.ayokimerchantile.com and on the website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. emote e-voting and e-voting during AGM

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Shareholders are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by the RTA on all resolutions as set forth in the Notice of Annual General Meeting (AGM). The voting rights of the members shall be in proportion(s) to the Equity Shares held by them in the paid-up Equity Share capital of the Company son Friday. 22nd Sentember 2023 ("put-off fate") ompany as on Friday, 22nd September, 2023 ('cut-off date').

The remote e-voting period commences on Tuesday, 26th September, 2023 at 9.00 A.M and will end on **Thursday**, **28th September**, **2023 at 5.00 P.M.** During this period, the Shareholders may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Shareholders, who shall be present in the Annual General Meeting (AGM) through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e voting system during the AGM

The Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on Saturday, 23rd September, 2023 to riday, 29th September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual Ge

Members holding Shares in physical form who have not registered their email address are requested to register their email addresses with respective Depository Participants and are also requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfe Agent i.e. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd., temporarily update their email address by accessing the link https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ for updating of e mail ID and contact number and obtain the Notice of the Annual General Meeting (AGM) and Annual Report for the Financial Year 2022-2023 and/or login details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting

Members are requested to carefully read all the instructions detailed in the Notice of the Annual General Meeting (AGM) dated 31st August, 2023 and in particular, instructions for joining the Annual General Meeting (AGM) of the Company, Manner of casting vote through Remote e-voting or e-voting during Annual General Meeting (AGM) of the Company.

Any query or grievance in relation to voting by e-voting can be addressed to the NSDL o Registrars of the Company i.e. M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. can be forwarded at email: evoting@nsdl.co.in or support@purvashare.co

By Order of the Board For Ayoki Merchantile Limited

Place : Vadodara Date : 6th September, 2023

Gaurav Jayant Gupte Managing Director DIN: 06741475

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby givenby managing committee of INDRAPRASTHA COMPLEX CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address at Plot No. 11, 12, 13 & 14 Sector-29, vashi, Navi Mumbai-400703, thatjoint holders of Flat No. 501 (PLOT NO 13/14) MRS. SULTANA MAZHAR WAGLE AND MAZHAR MEHMOOD WAGLE have applied for duplicate share certificate no-000074 bearing distinctive NO(S) 361 to 365 as original is lost/misplaced by hem. They have lodged complain for the missing original share certificate with vashi police station and submitted indemnity bond at society. Any persons having any claim, right, title, interest, etc.in said flat/shares shall contact society office within 14 days else any claims thereafter will not be accepted and duplicate share certificate will be issued to them and they can mortgage/sale/gift/ release/will etc. of said flat as rightful owners. (Contact - 93211 97926 / +91 22 3556 3525)

> FOR INDRAPRASTHA **COMPLEX CO-OPERATIVE** HOUSING SOCIETY LTD. (CHAIRMAN/SECRETARY)

Sd/-

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are nvestigating right, title and interest of Gajaanan Property Developers Private Limited (formerly known as Messrs Gajanan Builders) ("**Company")** ir respect of the said Property particularly described in the SCHEDULE vritten herein below.

The Company is entitled to develop the said Property under the aegis of Regulation 33 (10) of DCPR 2034 and as such Slum Rehabilitation Authority has ssued (i) Letter of Intent bearing no SRA/ENG/631/KW/MHL/LOI dated June 15, 2018, and (ii) Revised Letter of Inten bearing no. SRA/ENG/631/KW/MHL/LO dated September 7, 2020, (collectively referred to as "LOIs").

Any and all persons/entities including

any bank and/or financial institution having any share, right, title, benefit interest, claim, objection and/or demand etc. against the Company and/or in respect of the said Property or any part thereof by way of sale, transfer exchange, let, lease, sub-lease, license leave and license, care taker basis tenancy, sub-tenancy, assignment release, relinquishment, mortgage inheritance, bequest, succession, gift lien, charge, maintenance, easement trust, muniment, occupation possession, family arrangement settlement, litigation or any other method through any allotment, agreement, deed, document, writing conveyance deed, devise, decree of order of any Court of Law, contracts agreements, pledge, lien, developmen rights, joint development rights partnership, FSI consumption or TDR, or encumbrance or otherwise o whatsoever nature, are hereby required to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 7 (seven) days from the date of the publication of this Public Notice. In the event no such claim is received, the same will be considered as f no such claim exists or that they have been waived or abandoned. All claims addressed in response to this public notice should quote reference number T0372.

## **SCHEDULE**

All that Composite Building No. 3, as or date comprising of sale area admeasuring 2763.84 square meters RERA carpet area, situated, lying and being on a portion of land bearing CTS 410-C/1 (part), admeasuring 3256.18 square metres or thereabouts of Village Oshiwara, Taluka Andher together with structures standing thereon situate at Relief Road, Oshiwara Jogeshwari (West), Mumbai 400 102 within the registration sub-district and District of Mumbai City and Mumbai Suburban and bounded as under:

On and towards East: CTS No. 445 On and towards West: Rehab Building On and towards South: Internal Road

Dated this 7th day of September, 2023. Sagar Kadan

DSK Legal Advocates and Solicitors 1701, One World Centre, Tower 2B, Floor 17, 841, Senapati Bapat Marg Elphinstone Road, Mumba

म्हाडा

MHADA

Partne

## **SBI State Bank of India**

BRANCH-SARB THANE (11697):-1st Floor, Kerom, Plot No 112, Circle Road No 22, Wagle Industrial Estate, Thane W 400604 E- mail ID of Branch: sbi.11697@sbi.co.in,

### SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules. 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on " As is Where is", "As is What is" and "Whatever there is basis" on 27.09.2023

Name of the Borrower (s) / Outstanding Dues for Recovery of whichProperty/ies is/are Being Sold (as per DN) Mr Sunil Omprakash Gupta & Rs 2,72,79,992.00 (Rupees Two Crore Seventy Two Lakh Seventy Nine Thousand Nine Mrs. Sudha Gupta Hundred Ninety Two only) as on 15.06.2022, plus future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, Cost and charges as per Demand Notice dated 15.06.2022.

Property Add.: Flat No. 2004, 20th Floor, Building No. 11, Wing-A, Amanda & Amanda B CHS, Hiranandani Meadows, Gat No. 52/8, 52/11, Pokhran Road No. 2, Chitalsar Manpada, Thane (W)- 400607 (Owned by Mr. Sunil Gupta & Mrs. Sudha Gupta). Admeasuring 1390 Sq Ft, 3 BHK Flat, along with one open car parking and one stilth car parking. Status of Possession: Physical

The reserve price will be Rs. 2,60,00,000/- (Rupees Two Crore Sixty Lakh only) and the earnest money deposit will be Rs. 26,00,000/-(Repees Twenty Six Lakh only). Bid increment amount Rs. 1,00,000/-Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 26.09.2023, up to 5.00 p.m

Date & Time of e-Auction = Date: - 27.09.2023 Time: From 1.00 p.m. To 3.00 p.m. with unlimited extensions of 10 Minutes

each

Date & Time of inspection of the properties: 20.09.2023 from 1.00 P.M. to 2.00 P.M.

(Contact = Shri Pranesh Thakur Authorised Officer, Mob No. 70874 38999 & Shri Bipin Kumar Singh - Mob. No. 9702479741)

EMD to be transferred /deposited by bidder in his /her/their own wallet provided by M/s MSTC Ltd.

On https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp by means of NEFT

Terms and conditions of the e-auction are as under: The auction will be conducted through Bank's approved service M/s MSTC Ltd at their web portal **https://www.mstcecommerce.com.** 

The intending bidders should make their own independent inquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims/ rights / society dues affecting the property prior to submitting their bid. In this regard, e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank.

The successful purchasers / bidders are required to deposit remaining amount either through NEFT in the Account No 31049575155 SARB Thane Payment Account (Unit Name), IFSC Code: SBIN0061707 or by way of demand draft drawn in favour of State Bank of India A/c (unit name), SARB THANE, 11697 (Name of the Branch) drawn on any Nationalized or Scheduled Bank.

For detail terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank Of India, the Secured Creditors Website 1. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp, 2. http://www.sbi.co.in

Pranesh Thakur, Authorized Officer Place: Thane Date: 06.09.2023 State Bank of India



### **BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD.**

(MULTI-STATE SCHEDULED BANK) Central Office: "Marutagiri", Plot No. 13/9A, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400063.

Tel: 61890134 / 61890083

**DEMAND NOTICE** 

NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002) . Notice is hereby given to you under Section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securi

terest Act, 2002. This notice is published in addition to the notice sent to your last known address by Registered A.D. Post / Speed Post 2. At your request, Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., through the below mentioned Branches has sanctioned to you by way of financia ssistance against the mortgage/ hypothecation of the property/ies described herein below creating security interest thereon, as per terms & ondition mentioned in respective Sanction letters.

. You have failed and neglected to pay the loan amount installments as per agreed terms and therefore the above said financial assistance/cred facility have been classified as NPA as detailed below. Demand Notice under section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financia ssets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred as 'SARFAESI Act' or 'Said Act') was sent to your last known addresse Registered Post A.D. / Speed Post

Through this publication the undersigned being the Authorized Officer under the 'said Act', hereby call upon you to discharge your respective intire liabilities as mentioned below in respect of below mentioned loan accounts within 60 days from the date of publication of this notice and failing vhich Bank shall exercise all or any of the rights detailed under sub section 4 of section 13 of the aforesaid act and under other applicable provision

5. You are also put on notice that in terms of Sub-Section (13) of Section 13, you shall not transfer by sale, lease or otherwise create any third part nterest on the said respective secured assets detailed in Schedule 'C' of the notice without obtaining written consent of the said Bank. 6. The said Bank reserves its right to call upon you to repay the entire liabilities under the said respective Loan Accounts that may arise hereafter a

rell as other contingent liabilities. . This notice is without prejudice to the said Bank's right to initiate such other actions and/or legal proceedings as it deems necessary under any other applicable provisions of Law. You are liable to pay service charges/cost/expenses, if any for recovery actions under the said Act as applicable You are free to take inspection of the statement of account maintained by the said Bank and the loan documents executed by you relating to you oan Account, with prior appointment.

. The said borrowers/ mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property/ies and any dealings ith the said property/ies shall be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. D. For more details the unserved notice may be collected from the undersigned.

NPA Date/ Branch/ Loan Account No./ Total Description of Secured Asset/s/Property/ies Name of Borrower / Joint-No Borrower / Surety/ Legal Heir(s) Demand Notice Date 1. Mr. Ashok Jodharam Mal NPA Date: Bhiwandi – Anjurphata Branch Flat No.303 admeasuring 925 sq. ft, built up area i.e 006133330000344 85.93 sq. mtrs. situated on the Third Floor of buildir Surety: Notice Date: Rs.70.95.982/- outstanding as on known as "Shree Chhava", construction on 12.50% 2. Mr. Rakesh Shashikant Parma GES land bearing Plot No.416 in Sector 6, Opp State Bank of India, Off. Palm Beach Road, village 30.08.2023 31.07.2023 with further interest & Mr. Pintu Kumar arges w.e.f 01.08.2023 Sarsole in the registration Sub District and District Thane, Nerul, Navi Mumbai – 400 705 owned by Mr Ashok Jodharam Mali 1. Mr. Mohammed Yusuf Khar NPA Date: Flat No.301, admeasuring 600 Sq. ft. carpet area Matunga (East) Branch .e. 66.91 Sq. meters built- up area, situated on the Joint/Co-Borrower: 14.07.2023 **009933540000492** Third Floor in A Wing in building no.5 known as Marigold of New Marigold - 5 Co-operative Housing Mrs. Sanah Yusuf Khar Rs.16,61,477/- outstanding as on 30.08.2023 | 14.08.2023 with further interest & Society Limited, constructed on piece and parcel of harges w.e.f 15.08.2023 land bearing Old Survey No.422, New Survey No.103, Hissa No.7, situate, lying and being a Village Navghar, in the Registration District and Sub District of Thane at Beverly Park, Kanakia, Mira Bhayander Road, Mira Road (East), District Thane-401107 jointly owned by Mr. Mohammed Yusu Date: 07.09.2023 Sd/



**Broadcast Network** 

Place: Mumbai

Date: 7th September, 2023

## **RELIANCE BROADCAST NETWORK LIMITED**

Authorised Office

Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd

CIN: U64200MH2005PLC158355 Registered office : Unit No. 503, 5th Floor, ARC Plaza Industrial Estate, 48 Oshiwara Village, Jogeshwari (West) Mumbai – 400102. Tel.: +91 22 2632 8397

E-mail: investors@radiobigfm.com Website: www.reliancebroadcast.in

## **NOTICE TO THE MEMBERS**

Notice is hereby given that the 19th Annual General Meeting ('AGM') of the Members of Reliance Broadcast Network Limited (the 'Company') is scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 11.00 A.M. (IST), through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated April 8, 2020 and April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs. Facility for appointment of proxy will not be available for the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 is being sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company or CDSL / NSDL ('Depositories') and will also be available on the Company's website at www.reliancebroadcast.in and on the websites of KFin Technologies Limited ('Kfintech'), the Registrar and Transfer Agent of the Company at, www.kfintech.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID with KFintech, Registrar and Transfer Agent of the Company and any member holding share(s) on electronic mode can register /update e-mail address with respective Depository Participants ('DPs').

The Company has engaged the service of KFintech as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 10.00 A.M (IST) on Monday, September 25, 2023 to 5.00 P.M (IST) on Thursday, September 28, 2023. At the end of the remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those members who attend the AGM and who have not already cast their vote. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend /participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. Friday, September 22, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting. A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or e-voting during the AGM.

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company/Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Friday, September 22, 2023; may obtain the login ID and password as per procedure provided in the Notice for the AGM

Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice for the AGM relating to attending the AGM, casting vote through remote e-voting or e-voting during the AGM.

The Company is currently undergoing a corporate insolvency resolution process ("CIRP") under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ('Code"), pursuant to an order dated 24 February 2023 ("Insolvency Commencement Order") passed by the National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai Bench. Vide the Insolvency Commencement Order, Mr. Rohit Mehra, IP Registration No: IBBI/IPA-001/IP-P00799/2017-2018/11374, was appointed as the interim resolution professional ("IRP") to manage the affairs of the Company. Thereafter, the Committee of Creditors ("COC") of the Company was formed and at its meeting dated 24th March, 2023 it was resolved to continue with Mr. Rohit Mehra, as the resolution professional for the Company ("RP" or "Resolution Professional"). Currently, the powers of the Board of Directors of the Company stand suspended and are being exercised by Mr. Rohit Mehra as the RP of the Company in accordance with the provisions of the Code and related regulations.

Queries / grievances if any, with regards to e-voting, may be addressed through e-mail at investors@radiobigfm.com or at evoting@kfintech.com OR call at +9140 6716 1500 OR visit Help and FAQs and e-voting user manual available at the download section of KFintech's website at https://evoting.kfintech OR contact toll free no. 1800 309 4001.

For Reliance Broadcast Network Limited

Sd/-

Rohit Mehra Resolution Professional

# **MUMBAI BUILDING REPAIR & RECONSTRUCTION BOARD**

A REGIONAL UNIT OF

(MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)

**TENDER NOTICE No. 25 (2023-24)** 

Executive Engineer F-South Divn.. Mumbai Building Repairs and Reconstruction Board. invite sealed tender in B-1 form (percentage rates) from eligible contractor's who are registered with MHADA/ M.C.G.M./ CIDCO/ PWD/ CPWD/ MIDC/ BPT/ MES/ Indian Railway or any Govt. / Semi Govt. organisation of appropriate Classesas shown in column No. 10 for repair works of cessed building as under.

| Sr.<br>No. | Name of work   | Amount<br>put to<br>tender<br>in ₹ | 1%<br>Earnest<br>money<br>in ₹ | Security Deposit 2% of Estimated cost in ₹ | Cost of<br>Blank<br>Tender in ₹<br>(including<br>GST) | Date of issue<br>of blank<br>tender                       | Date & time<br>of receipt of<br>sealed tender             | Time<br>Limit | Class or<br>Contractor |
|------------|--|------------------------------------|--------------------------------|--|---|---|---|---------------|------------------------|
| 1.         | 2  | 3                                  | 4                              | 5  | 6   | 7   | 8   | 9             | 10                     |
| 1.         | S.R. to R/T bldg. known as Morya in F/S Ward Repairs to internal plaster painting work   | 9,85,855/-                         | 9,859.00                       | 20000.00                                   | 590.00  | 08/09/2023<br>To 15/08/2023<br>11.00 A.M. to<br>1.00 P.M. | 18/09/2023<br>To 20/09/2023<br>11.00 A.M. to<br>1.00 P.M. | 15<br>Months  | 7 th & above           |
| 2.         | S.R. to R/C bldg. known as Trimurti in F/S Ward Providing waterproofing treatment to terrace   | 9,98,374/-                         | 9,984.00                       | 20000.00                                   | 590.00  | 08/09/2023<br>To 15/08/2023<br>11.00 A.M. to<br>1.00 P.M. | 18/09/2023<br>To 20/09/2023<br>11.00 A.M. to<br>1.00 P.M. | 15<br>Months  | 7 th & above           |
| 3.         | S.R. to R/C bldg. known as Shree Siddhi Sadan in F/S Ward Replacement of rusted GI Pipe and attending leakages pvc pipe and providing and fixing RCC jail. |                                    | 9,745.00                       | 20000.00                                   | 590.00  | 08/09/2023 To<br>15/08/2023<br>11.00 A.M. to<br>1.00 P.M. | 18/09/2023<br>To 20/09/2023<br>11.00 A.M. to<br>1.00 P.M. | 15<br>Months  | 7 th & above           |
| 4.         | S.R to R/C bldg known as Kalpataru in F/S Ward Providing water-<br>proofing treatment to terrace   | 9,99,364/-                         | 9,994.00                       | 20000.00                                   | 590.00  | 08/09/2023<br>To 15/08/2023<br>11.00 A.M. to              | 18/09/2023<br>To 20/09/2023<br>11.00 A.M. to              | 15<br>Months  | 7 th & above           |

- If the tenderer has quoted below the estimated rates, the Additional Security Deposit (performance security) shall be paid additionally by the Lowest bidder within 08 days after opening of Tender i.e. Financial bid The extension of time will not be given for the submission of Additional Security Deposit in any case. If the lowest bidder i.e. L-1, fails to submit Additional Security Deposit within stipulated time i.e. within 15 days from opening of Financial bid then, if second lowest bidder i.e. L-2 agrees to execute the work on the rate less than that of rate quoted by L-1 then offer of second lowest bidder i.e. L-2 will be accepted. For more information please refer
- Blank tender form shall be issued only on production of original or photo sate copies (duly attested) of latest valid registration, PAN card, pervious experience of similar nature of work done.
- The Contractors who are not registered in M.H.A.D.A. should produce certified copy affidavit duly notarized that they are not black listed in Government or Semi. Government organisation at the time or submission of tender forms. Copy of Affidavit regarding completeness, correctness and truthfulness of documents submitted on Rs. 100/- Stamp paper
- Earnest money, deposit shall be paid in the form of short terms deposit receipt for the period of the one year issued by the nationalised / schedule bank and endorsed in the name of Chief Accounts Officer, M.B.R. & R. Board, Mumbai,
- The Blank Tender will be issued by the Executive Engineer F/S Divn., M. B. R. & R. Board, B.M.C. "F South" Office Annexed Bldg., Third Floor, Parel, Mumbai-400 012 as per column No. 5 and All bids (Technical Envelop & Financial Envelop) in One Sealed Envelop will be received in the same office Wifihki date & time prescribe in column No. 6. Sealed tender will be opened on 20/09/2023 if possible after 3.00 p.m. in the office of the Executive Engineer, F/S Div., M.B.R. & R. Board, Mumbai
- It is necessary that a contractor shall have a Civil Engineer having minimum five years experience similar type work and other supervising officer. The experience of the sub contractor and tools and plants owned by him will not be considered. 10. Right to reject any one or all tender are reserved by the competent Authority.
- CPRO/A/600 MHADA - Leading Housing Authority in the Nation

Bids from joint venture are not acceptable.

Sd/-Ex. Engineer / F-South Div. M.B.R.& R. Board, Mumbai ४००६०४

श्रुध्दिपत्र शाखा कायालथः आवसाआवताजान वन तर्ता, विवादा क्रियां के प्रदार के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्था क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्था क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्था क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन के निर्माद स्थापन क्रियां के निर्माद स्थापन क्रिय शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र

सदर **आयसीआयसीआय बँक लि**. कडिल कर्जदाराचे नाव **नेहा मिश्रा** मधील तुमचे वरील नमुद गृह खाते क्र. एलबीएमयुएम००००४६७३४४६ करिता दिनांक २५ जून, २०२१ रोजीच्या शिर्षव सरफैसी १३(२) सूचनेच्या (यानंतर ''सदर सूचना'' असा उल्लेख) संदर्भासह आहे. आम्ही नमूद करू इच्छितो की, अनवधानाने आणि अजाणतेपणे मिळकतीचा पत्ता आणि मोजमापित क्षेत्र े २०५. स्वागत व्हिलेज, टाईप १, विंग डी, २रा मजला, मुरबाड रोड, धामोठे, नेरळ, कर्जत, ६४-२/३/४६५-२, महाराष्ट्र, नवी मुंबई-४१०२०१. (मोजमापित चटई क्षेत्र २७.८३० चौ.मी.) च्या ऐवजी २०५, स्वागत व्हिलेज, टाईप १, विंग ए, २रा मजला, मुखाड रोड, धामोठे नेरळ, कर्जत, ६४-२/३/४ ६५-२, महाराष्ट्र, नवी मुंबई-४१०२०१. (मोजमापित चटई क्षेत्र २७.३८० चौ.मी.) असे चुकुन नमुद करण्यात आले होते. त्यामुळे तुम्हाला कृपया २०५, स्वागत व्हिलेज, टाईप १, विंग डी, २रा मजला, मुरबाड रोड, धामोठे, नेरळ, कर्जत, ६४-२/३/४ ६५-२, महाराष्ट्र, नवी मुंबई-४१०२०१. (मोजमापित चटई क्षेत्र २७.८३० चौ.मी.) असे वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

सदर सरफैसी १३(२) मध्ये नमूद इतर सर्व तपशिलात कोणताही बदल नाही.

आम्ही सदर संदर्भात तुम्हाला झालेल्या गैरसोईबद्दल मनापासून खेद व्यक्त करीत आहोत. प्राधिकृत अधिकारी

दिनांक: ०७ सप्टेंबर, २०२३ ठिकाण: ठाणे व नवी मुंबई

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

### जाहीर सूचना

गरिशिष्टात विशेष विवरणित जमीन (मालमत्ता) संदर्भात प्लॉट क्र. ९४ ते १०३, १०६ (पीटी), साइट कार्यालय खोतवाडी, पीएम मार्ग, मिलन इंटरनॅशनल हॉटेल जवळ, मुंबई ४०० ०५४ येथील नोंदणीकृत कार्यालय धारक ट्रांसकॉन आयकॉनिका प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन: यु४५२००एमएच१९७९पीटीसी०२१०९०) (मालक

यांचे अधिकार, नामाधिकार, पात्रता आणि हितसंबंधांची पडताळणी करीत आहोत कोणी ही व्यक्ती/संस्था ज्यामध्ये कोणतीही बँक किंवा आर्थिक संस्था सामिल आहे परंत फक्त त्यापरतेच मर्यादिर नाही असे, ज्यांचे गहाण, तारण, भार, पात्रता, विक्री, विक्रीकरिता करार, हस्तांतर, असाइनमेंट, भाडेपट्टा भाडेपट्टा करार, पोट-भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा करार, भाडेकरू, परवाना, पोट-परवाना, ग्रहणाधिकार, प्रभार विश्वस्त, देखभाल, सुविधाधिकार, भरपाई दावा, बक्षीस, लिस-पेंडेंस, विनिमय, शेअर, लाभदायक हितसंबंध ताबा, रिलीझ, रिलिक्किंशमेंट, विभागणी, पाँवर ऑफ अटार्नी, करार/कंत्राट, इच्छापत्र, मृत्युपत्र, वारसाहक्र एफएआर, एफएसआय, विकास हक्क, कौटुंबिक व्यवस्था/समझौता, भागीदारी, ताबा, वितरण, कोणत्यार्ह यायालय किंवा इतर कोणत्याही वैधानिक किंवा न्यायनिर्णयन अधिकारी द्वारे जारी कोणतीही डिक्री किंवा आदेश किंवा निर्देश किंवा शासकीय किंवा इतर संस्था द्वारे अधिग्रहण. प्रतिबंध किंवा सदर मालमत्ते संदर्भात इतर कोणतेर्ह बंधन किंवा अन्य कोणत्याही माध्यमाने किंवा अन्यथा द्वारे (दावा) सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भाग् संदर्भात मालकांच्या कोणत्याही हक्क/नामाधिकार/हितसंबंध/संपदा आणि/किंवा कोणतीही मागर्ण आणि/किंवा आक्षेप असेल किंवा तसा दावा असेल किंवा ज्यांनी आधीच कोणतेही वाद, खटला, याचिका अपील किंवा इतर कार्यवाही दाखल केली असेल किंवा कोणतीही मागणी सूचना पाठविली असेल किंवा मालमत्त किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात इतर कोणताही कोणतीही डिक्री, निर्णय, अवार्ड किंवा आदेश प्राप्त केले असेल तर त्यांना याद्वारे विनंतीपूर्वक कळविण्यात येत आहे की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासू १४ (चौदा) दिवसांच्या आत आपले दाने किंवा आक्षेप सिद्ध करण्यासाठी सर्व आवश्यक कागदोपत्री पुरान्यांच्य प्रतींसह खालील स्वाक्षरीदार एसएनजी एंड पार्टनर्स, एडव्होकेट्स, यांना ९६, फ्री प्रेस हाउस, फ्री प्रेस जर्नल मार्ग नरीमन प्वाइंट, मुंबई ४०० ०२१ यांना आपल्या अशा कोणत्याही दावे किंवा आक्षेपाची लेखी स्वरूपात माहिर्त द्यावी आणि sadhav@sngpartners.in (श्री साधव एन. मिश्रा के ध्यानार्थ हेत् चिन्हित) यांना ईमेल माध्यमाने एक पत्र संबोधित करून पाठवाने अन्यथा कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात असा कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, पात्रता, शेअर, मागणी अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल आणि ते सोडून दिले असल्याचे किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल किंवा मालकावर बंधनकारक ठरणार नाही.

#### वरील संदर्भित मालमत्ता :

अंधेरीच्या टाउन प्लानिंग स्कीम क्र. VI, सांताक्रूझ (पश्चिम) च्या उप-जिल्हा नोंदणीकरण मध्ये व्हिलेज विलेप-ार्ले, तालुका अंधेरी जिल्हा मुंबई उपनगर येथील एकूण मोजमाप ८९८२.५३ चौ. मी. मध्ये १२.२० मी. रूंद १ली . रोड आणि फायनल प्लॉट क्र. ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, १०३, १०६ (पीटी संबंधित सीटीएस क्र. १६९५/१-२, १६९६/१-२३, १६९७, १६९७/१-५, १६९८, १६९८/१-६, १६९९ १६९९/१-४, १७००, १७००/१-६, १७०१, १७०१/१-१०, १७०२, १७०२/१-९, १७०३, १७०३/१-८, १७०४, १७०४/१-८, १७०७-१७४८ धारक जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से पैकी उद्भवणारे आणि ट, ५००, १०००, १०००, १८००, १०० ११.०४.२०१७, (iv) एसआरए/ईएनजी/२२७३/एचडब्ल्यू/पीएल आणि एमएल/एलओआय क्र. धारक मुधारित लेटर ऑफ इंटेट दिनांक १०.०८.२०२१, आणि (v) एसआरए/ईएनजी/२२७३/एचडब्ल्यू/पीएल ु आणि एमएल/एलओआय क्र. धारक संधारित लेटर ऑफ इंटेट दिनांक २८.०६.२०२२. अंतर्गत मान्यताप्रार आणि फ्री सेल एफएसआय (वर्तमान आणि भविष्यातील) ( परागकुंज फिनवेस्ट प्रा. लि. यांना सोपविण्यायोग्य न्नांधकाम करण्यात आलेले क्षेत्र आणि विकलेले यूनिट्स वगळून) (सदर भाग) समनेत विकास हक स्वरूपातील

पश्चिमेस किंवा त्या दिशेने : ९.१५ मीटर वर्तमान रस्ता, फायनल प्लॉट क्र. १०६ पूर्वेस किंवा त्या दिशेने : पश्चिम रेल्वे लाइन

. उत्तरेस किंवा त्या दिशेने : फायनल प्लॉट क्र. ९३. रस्ता

दक्षिणेस किंवा त्या दिशेने : फायनल प्लॉट क्र. १०६

श्री. साधव एन. मिश्र मेसर्स एसएनजी ॲण्ड पार्टनर्स

दिनांक ०७ सप्टेंबर २०२३

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड **सीआयएन**ः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२ नोंदणीकृत कार्यालयः ५०१, आकृती सेंटर, रोड क्र. ७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३

ईमेलः info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com वेबसाईटः www.deccangoldmines.com

## सूचना

. कंपनी अधिनियम, २०१३ चे अनुपालन आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी जनरल सर्क्युल क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० च्या तरतुर्दींच्या अनुपालनात डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड (कंपनी ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही ३९ व्या एजीएमला बोलविणाऱ्या४ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचने नमुद सर्वसाधारण आणि विशेष कामकाज करण्यासाठी गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२० ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक १८ डिसेंबर, २०२१, ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ सह एमसीएद्वारे जारी अशा इतर प्रयोज्य सर्क्युलर्स (यानंत ''एमसीए सर्क्युलर्स असा उल्लख), सेबी सर्क्युलर्स दिनांक १३ में, २०२०२ आणि कोणतेही अन्य कायदे आणि निमावलीद्वारे व्हिहिओ कॉन्फर्सिंग (व्हिसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत एजीएम घेण्याला कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार वरील सदर एमसीए जनरल सर्क्युलर्सच्या आवश्यकतेच्या अनुपालनामध्ये कंपनीने एकाच ठिकाण सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत ३९वी एजीएग बोलीविली आहे.

सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० ने भागधारकांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती छापने म्हणजेच शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३ रोजीस कंपनी/रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ई-मेल आयडी नोंदविलेल्या भागधारकांना ३९व्या एजीएमला बोलाविणारी सूचना आणि वार्षिक अहुवाल २०२२-२३ ची फक्त सॉफ्ट कॉपी पाठवेल. ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल आयर्ड कंपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे अद्ययावत केलेले नाहीत ह info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com येथे कंपनीकडे विनंती पाठवून ३९व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी प्राप्त करू शकतात. पर्यायी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.deccangoldmines.com स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड लिंक इनटाईम www.bseindia.com आणि इंडिया (<u>www.instavote.linkintime.co.in</u>) वर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल.

सदर एमसीए सर्क्यलर दिनांक ५ मे. २०२० आणि सेबी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी१

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटर रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस मिळुन

. कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) २०१४ चा नियम २० आणि इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी लिस्टिंग रेग्यलेशन्स ॲण्ड सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज (एसएस-२) च्या रेग्युलेशन ४४ नुसार कंपनीला सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेल्या "दूरस्थ ई-मतदान" च्या सुविधेचा तिच्या सभासदान प्रस्ताव दिल्याचा आनंद होत आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतुदीनुसार तपशील खालील प्रमाणेः एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करता येईल.

बी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख वेळः सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ०९.०० वा.

सी. इलेक्टॉनिक माध्यमाने दरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीखा आणि वेळः बधवार. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ०५.०० वा

दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान किंवा एजीएमच्या वेळी ई-मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑप तारीख आहे गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहे आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएमला बोलाविणाऱ्य सूचनेत जोडलेल्या टिपांमधील दूरस्थ ई-मतदान माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.

एफ. सभासदांनी नोंद घ्यावी की: (i) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल २७ सप्टेंबर, २०२३ रोजी साय. ५.०० वा. लिंक इनटाईमद्रारे बंद करण्यात येईल आणि सँभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल

करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. (ii) ३९वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत बोलाविण्यात येत असल्यामुले प्रत्यक्ष बॅल पेपरमार्फत मतदानाची सविधा उपलब्ध करण्यात येणार नाही, तथापी सभासद ई-मतदान प्लॅटफॉर्म त्यांचे मतदान करू शकतात जे एजीएमच्या वेळी उपलब्ध करण्यात येईल.

(iii) ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमेला हजर राहु शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करू शकत नाहीत.

(iv) ज्या व्यक्तींची नावे कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी तसेच एजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.

दुरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया आणि बाबींकरिता सभासद् हे सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क ... क्वेश्चन्स (एफएक्युज्) चा संदर्भ घेऊ शकतात आणि सभासदांसाठी ई–मतदान यजर मॅन्यअल हेल्प सेक्शन अंतर्गत hhtps://instavote.linkintime.co.in उपलब्ध आहे किंवा संपर्क व्यक्तीकडे ईमेल पाठवावा ज्यांचा तपशील खालीलप्रमाणेः

\* नाव: इक्रम शेख \* हद्दा: (असोसिएट टेक्नॉलॉजी ग्रुप) लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.

\* पत्ता: सी-१०१, २४७ पार्क, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०० ०८३

\* ईमेल आयडी: enotices@linkintime.co.in \* फोन क्र.: +९१ २२ ४९१८६००० (एक्स्टें. २७०९)

दिनांकः सप्टेंबर ७, २०२३

ठेकाणः मुंबई

ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदविलेले नाहीत ते ३९व्या एजीएमला बोलाविणाऱ्या दिनांक ४ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचनेच्या टिपा सेक्टशन मध्ये नमुद माहितीचा अवलंब करून सभेच्या वेळी ई-मतदानामार्फत किंवा दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात.

. सभासदांना भविण्यात कंपनीकडून ईमेलद्वारे वार्षिक अहवाला सूचना, सर्क्युलर इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास त्यांच्या डीपीजकडे आणि प्रत्यक्ष स्वरूपा शेअर्स धारण केले असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याच सल्ला देण्यात येत आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशाद्वा डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करित सही/-

एस. सुब्रमनिया कंपनी सचि सभासदत्व क्र. ए१२११

स्थळ : मुंबई

दिनांक: ७ सप्टेंबर २०२३



डी बी रिअल्टी लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय : ७ वा मजला. रेशम भवन. वीर निरमन रोड. चर्चगेट. मंबई ४०० ०२० दूरध्वनी क्र.: ९१-२२-४९७४ २७०६, ईमेल : <u>investors@dbg.co.in</u> संकेतस्थळ : <u>www.dbrealty.co.in</u>

#### १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

डी बी रिअल्टी लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ **रोजी दपारी ३.०० वाजता** (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षीकसर्वसाधारण सभेच्या सूचनेतील विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे जी सूचना सध्या सभासदांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

न्य परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२० तसेच त्यासह वाचा संबंधित परिपत्रके ज्यात १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ चा समावेश आहे आणि जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केर्ल . आहेत (यापुढे ज्यांचे एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेली परिपत्रके परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे २०२०, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकीत १५ जानेवरी २०२१ आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/ ६२ दिनांकीत १३ मे २०२२ तसेच परिपत्रक क्र . सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जी परिपत्रके सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेली आहेत (सर्वांचा एकत्रित उल्लेख यापुढे परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी किंवा अन्य ट्रकश्राव्य माध्यमे गंच्या माध्यमातून घेण्यास अनुमती देण्यात आली आहे मात्र ही प्रक्रिया त्यात नमूद केलेल्या विविध अटींना अधीन आहे. कंपनी कायटा २०१३ च्या लाग असलेल्या विविध तरतटी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांना अनुसरून आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ तसेच त्यासह वाचा कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी वेळोवेळी जारी केलेली आणि लागू असलेली परिपत्रके यांच्या अनुसार १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

. भासदांनी कृपया नोंद घ्यावी की वरील प्रमाणे नमूद केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची मचना आणि २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीच्या अशा सभासटांना इलेक्टॉनिक माध्यामात-विण्यात येणार आहे ज्या सभासदांचे ईमेल तपशील कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स (आस्टीए)/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सदरील प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dbrealty.co.in</u> येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे आणि एनएसइ लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध करून

. जर, सभासदांनी आपल्या ईमेल तपशिलाची नोंदणी केलेली नसेल तर ते खालील प्रमाणे नमूद केलेल्य प्रक्रियेचा अवलंब करू शकतात

सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे मभाग प्रत्यक्ष स्वरूपात

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले ईमेल तपशील आरटीए यांच्याकडे  $\underline{mt.helpdesk@linkintime.co.in}$  येथे सेबी परिपत्रक क्र सेबी/एचओ/एमआयआरएसडी-एमआयआरएसडी-पीओडी-१/पी/ , . सीआयआर/२०२३/३७ दिनांकीत १६ मार्च २०२३ मध्ये नमूद करण्यात आलेली प्रपत्रे सादर करून नोंदणीकृत करून घ्यावा. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या ईमेल तपशिलाची

भासद ज्यांच्याकडे समभाग

नोंदणी/अद्ययावतीकरण त्यांच्या डीपी यांच्याकडे करून घ्यावे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर मतदान करण्यासाठी कंपनी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची ु नेयुक्ती केली आहे. दरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या सविस्तर

प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येणार आहे. असे समभागधारक ज्यांचे नाव कंपनीच्या सभासदे नोंद पुस्तिकेत कट ऑफ तारीख म्हणजेचशनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी नोंदणीकृत आहे, तेच समभागधारक दुरस्थ ई-मतदान पद्धती तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या रम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.

ही ही रिअल्टी लिमिटेड यांच्या करिता स्वाक्षरी / -

दिनांक : ०६ सप्टेंबर २०२३



कंपनी सेक्रेटरी

सीआयएन - एल १८१०१एमएच १९९२पीएलसी०६५१३६ नोंदणीकृत कार्यालय : केवल किरण इस्टेट, ४६०/७, आय. बी. पटेल रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई : ४०००६३ दूरध्वनी. क्र.: ०२२-२६८१४४००१ फॅक्स क्र. : ०२२-२६८१४४१० ईमेल आयडी - grievanceredressal@kewalkiran.com, वेबसाइट - www.kewalkiran.com

## वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरूवार, २८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. २ ऑगस्ट २०२३ रोजीच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वाायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० (तारीख ८ एप्रिल २०२०), १७/२०२० (दिनांक १३ एप्रिल २०२०), २०/२०२० (दिनांक ५ मे २०२०) ३३/२०२० (तारीख २८ सप्टेंबर २०२०), ३९/२०२० (दिनांक ३१ डिसेंबर, २०२०) आणि १०/२०२२ (दिनांक २८ डिसेंबर २०२२) अनुक्रमे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केले आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० रोजी सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सेबी/एचओ/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक प जानेवारी, २०२३ रोजी भारतीय सुरक्षा विनिमय मंडळाने एक सामान्य ठिकाणी) सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय जारी केले. कंपनीच्या ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या एजीएम च्या सूचना आणि वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ६ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. कृपया लक्षात घ्या की, सभासदांना ३२ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकाद्वारे वितरीत करण्यात आली आहे. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.kewalkiran.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध असतील अनुक्रमे, जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत आणि आमच्या आरटीए ची वेबसाइट www.linkin time.co.in वर देखील आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत.

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या हेतने व्हीसी/ओएव्हीएमद्रारे बैठकीला उपस्थित राहणारे सदस्य मोजले जातील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ चे पालन करून कंपनीने आपल्या भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान केली आहे. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर . आवश्यकता) विनियम, २०१५ चे नियम २० आणि नियम ४४ सह वाचा. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे.

''ई-मतदान''). रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीने गरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजि ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व व्यवसायांसाठी रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून लिंक इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) नियुक्त केले आहे. कायदा आणि नियमांनुसार आवश्यक असलेले तपशील . खालीलप्रमाणे आहेत :

१. इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मत देण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख गरुवार. २१ मप्टेंबर २०२३ आहे. टरम्थ ई-मतटान मोमवार २५ मप्टेंबर २०२३ रोजी मकाली ९ ०० वाजना सरू होऊन संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. तीन (३) दिवसांसाठी खले राहील. बधवार. २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सर्व भागधारकांसाठी, मग ते भौतिक स्वरूपात असोत किंवा अभौतिक स्वरूपाचे असोत. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएल द्वारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगला सांगितलेल्या तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. सभेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुर्विधा दिली जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित आहेत परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले नाही आणि तसे करण्यास प्रतिबंधित नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीदारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी एमजीएम पूर्वी मतदान केले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे मीटिंगला उपस्थित राहु शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा किंवा एजीएममध्ये त्यांचे मत बदलण्याच

३. सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे कंपनीच्या पेड-अप कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्टिी शेअर्सच्या प्रमाणात असतील, गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ ही या उद्देशासाठी कट ऑफ तारीख आहे. ४. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल. ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग तसेच इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे बैठकीमध्ये मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. एखादी व्यक्ती जी नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचा भागधारक बनते आणि कट-ऑफ तारखेनसार शेअर्स धारण करते. ती लॉगिन-आयडी मिळवन दरस्थ ई-व्होटिंग करू शकते. किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल पाठवून त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक नमूद करून. तथापि, जर असा भागधारक आधीच दूरस्थ ई-मतदानासाठी एलआयआयपीएल मध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता- तुमचे मत देण्यासाठी आयडी आणि पासवर्डचा वापर केला जाऊँ शकतो.

कंपनीने श्री उम्मेदमल पी. जैन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सीपी क्रमांक २२३५) यांची रिमोट ई-व्होटिंग/ई-मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून यू.पी. जैन अँड कंपनी नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगशी संबंधित तपशीलवार सूचनांसाठी, सदस्य कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटिसमधील ''नोट्स'' या विभागाचा संदर्भ घेऊ शकतात. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग समभागधारकांशी संबंधित शंका किंवा तक्रारी असल्यास संपर्क साधु शकतात :

| तपशील     | केवल किरण क्लोदिंग लिमिटेड             | लिंक इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड |  |  |  |  |
|-----------|--|---------------------------------------|--|--|--|--|
| पत्ता     | ४६०/७, केवल किरण इस्टेट, आय. बी.       | सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग    |  |  |  |  |
|           | पटेल रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० | विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३     |  |  |  |  |
|           | ०६३ - सी-१०१, २४७ पार्क,               |                                       |  |  |  |  |
|           | एल .बी.एस . मार्ग, विक्रोळी (पश्चिम),  |                                       |  |  |  |  |
|           | मुंबई - ४०००८३                         |                                       |  |  |  |  |
| नाव आणि   | श्री. अभिजित वारंगे उपाध्यक्ष - विधी   | कु. राजीव रंजन                        |  |  |  |  |
| पदनाम     | आणि कंपनी सचिव                         | सहाय्यक उपाध्यक्ष.                    |  |  |  |  |
| दूर.      | 077-75688800                           | ०२२-४९१८२५०५                          |  |  |  |  |
| ईमेल आयडी | abhijit.warange@kewalkiran.com         | rajiv.ranjan@linkintime.co.in         |  |  |  |  |

पुढील सूचना देण्यात आली आहे की, सेबीच्या नियमन ४२ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ पासून गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३

(दोन्ही दिवसांसह) बंद राहतील. र्डमेल आयडी आणि बँक खाते तपशीलांची नोंदणी:

जर शेअरहोल्डरचा ईमेल आयडी कंपनी/तिचे रजिस्द्वार आणि शेअर द्वान्सफर एजंट 'आरटीए''/डिपॉझिटरीजमध्ये आधीच नोंदणीकृत असेल, तर ई-मतदानासाठी लॉग इन तपशील नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जात आहेत. जर शेअरहोल्डरने त्याचा/तिचा/त्यांच्या ईमेल पत्त्याची कंपनी/तिच्या आरटीए/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणी केली नसेल किंवा लाभांश मिळण्यासाठी बँक खाते आदेश अपडेट केला नसेल तर खालील सूचनांचे पालन करावे :

(१) कृपया आमच्या आरटी Link Intime India Private Ltd च्या वेबसाइट www.linkintime.co.in वर लॉग इन करा, अंतर्गत गुंतवणूकदार सेवा - मेल/ बँक तपशील नोंदणी · तपशील भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सादर करा. (२) डीमॅट पद्धतीने ठेवलेल्या शेअर्सच्या बाबतीत:

शेअरहोल्डर कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') शी संपर्क साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सल्ल्यानुसार डीमॅट खात्यामध्ये ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदवू शकतो. बोर्डाच्या आदेशानुसार

> केवल किरण क्लोदिंग लिमिटेड साठी अभिजित वारंगे उपाध्यक्ष - कायदेशीर आणि कंपनी सचिव

मध्य रेल्वे

मुंबई विभागावर प्रायोगिक प्रकल्प आधारावर ''भारतीय रेल्वे'' (रेल्वे परिसर स्वच्छतेव ज् परिणाम करणाऱ्या क्रियाकलापांसाठी दंड) नियम, २०१२ च्या तरतुर्दीचे उल्लंघन करणाऱ्य

पुरक्षा एजन्सींकडून ईओआय (रुचीची अभिव्यक्ती) आमंत्रित केले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (वाणिज्यिक), मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, यांच्या वतीने भारताचे राष्ट्रपतीच्या वतीने मुंबई विभागावर प्रायोगिक प्रकल्प आधारावर **''भारतीय रेल्वे'** (रेल्वे परिसर स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्या क्रियाकलापांसाठी दंड) नियम, २०१२ च्या . तरतुर्दीचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी एलटीटी स्टेशनवर क्लीन अप मार्शल तैनात करण्यासाठी खाजगी सुरक्षा एजन्सीज (विनियमन) कायदा २००५ च्या कलम ७ (५) अंतर्गत नोंदणीकृत खाजगी सुरक्षा एजन्सींकडून ईओआय (रुचीची अभिव्यक्ती) आमंत्रित करीत आहे.

गुन्हेगारांना शोधण्यासाठी एलटीटी स्टेशनवर क्लीन अप मार्शल तैनात करण्यासाठी खाजगी

. सुरक्षा एजन्सीज (विनियमन) कायदा २००५ च्या कलम ७ (५) अंतर्गत नोंदणीकृत खाजगी

अटी आणि शर्तींबाबत अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत वेबसाइट vww.cr.indianrailways.gov.in ला भेट द्या. किंवा तुम्ही कामाच्या दिवसात या कार्यालयाशी संपर्क नाधू शकता : आरक्षण कार्यालय सीएलएमटी–४००००१ वर सिनी.डीसीएम कार्यालय/सीएसएमटी. कामाचे नाव :- एलटीटी स्टेशनवर क्लीन अप मार्शलची तैनाती.

शेवटची तारीख आणि वेळ :- २०.०९.२०२३ रोजी १४:३० वाजेपर्यंत

क्र. बीबी/सी/२४७/जीओ/क्लीनिंग मार्शल/ईओआय/२०२३ तिकिटांसाठी युटीएस ॲप डाउनलोड करा.

### डिलीजेंट मेडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १४ वा मजला, ए विंग, मॅराथॉन फ्यूचरेक्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३

कॉर्पोरेट कार्यालय : एफसी−१९ व २०, फिल्म सिटी, ४ था मजला, सेक्टर १६ए, नॉईडा २०१ ३०१ (यू.पी. दूर. +९१ २२ ७१०६ १२३४, सीआयएन : एल२२१२०एमएच२००५पीएलसी१५१३७७ eofficer@dnaindia.net, वेबसाइट : www.dnaindia.com

### १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, २५ ऑगस्ट, २०२३ रोजी आमच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या डिलीजेंट . मेडिया कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सभासदांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरेंसिंग व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत **गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी** दु. २.<mark>३० वा.</mark> सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदानित एजीएमच्या सूचनेमध्ये विहित विचार विनिमय करण्याकरिता आयोजित केली आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल यांच्यासह एजीएम मध्ये व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता सूचना ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ज्या सभासदांचे ईमेल आयडी आहेत ाशांना केवळ पाठविण्यात येईल. वार्षिक अहवालासह सूचना कंपनीची वेबसाइट www.dnaindia.com वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ww.bseindia.com व www.nseindia.com अनुक्रमे व सीडीएसएल www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ व सुधारित कंपनी (व्यवस्थापन व प्रश्शासन) २०१४ च नियम २० व अनुच्छेद १०८ अंतर्गत ई-मतदान : कंपनी परोक्ष ई-मतदान सुविधेमार्फत (परोक्ष ई-मतदान) एजीएमच्या सूचनेमध्ये विचार विनिमय करण्याकरिता व्यवसायांवर त्यांची मतदान सविधा सभासद यांना पदान करत आहे तसेच एजीएमच्य दरम्यान सदर सभासद ज्यांनी त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत केलेले नसेल त्यांना गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२३ (निर्धारित तारीख) सीडीएसएलद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कंपनीने एजीएम येथे परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान मार्फत मतदान करण्याकरिता सभासदांच्या पात्रतेनुसार निर्धारित तारीखा अनुसार आहे. सभासद ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्ट्ररमध्ये अहवालीत आहे व लाभार्थी मालक यांच्या रजिस्टरमध्ये उपलब्ध आहे व ई-मतदान तसेच ई-मतदान सुविधा प्राप्त करावी. परोक्ष ई-मतदान कालावधीची सरुवात **सोमवार. दि. २५ सप्टेंबर. २०२३ रोजी स. ९.०० वा. सरु होत** 

आहे व बुधवार, दि. २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वां. संपत आहे. (दोन्ही दिवस समाविष्ट) एखादा व्यक्ती ज्यांचे शेअर्स संपादन केलेले आहेत व जो सभासद आहे त्यांना सूचनेच्या पाठवणी पश्चात व जो शेअर्स धारक आहे व निर्धारित तारीखा अनुसार परोक्ष ई-मतदान अर्थात कंपनीच्या रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट यांना संपर्क साधु शकतात

. सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहू शकतात परंतू परोक्ष ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान हक पार पाडलेले नाहीत ते निर्धारित तारीखा अर्थात **गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२३** रोजी सभासद पुन्हा मतदान करू शकत नाहीत व एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत evoting@nsdl.co.ir मतदानास पात्र असतील.

सभासत यांनी कपया एजीएमच्या तसेच व्हीसी/ओएव्हीएम. मतदान आदीचे स्वरूप मार्फत एजीएम मध्ये जोडले जाण्याकरिता सूचनेमधील विहित सर्व सूचना www.dnaindia.com कंपनीची वेबसाइट वर कृपया काळजीपूर्वक वाचाव्यात.

एजीएमची उपलब्ध ई–मतदान सुविधा व एजीएममध्ये सूचनेमध्ये विहित मतदान ईलेक्ट्रॉनिकली करावे. पुढे एजीएमच्या ठिकाणी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहू नयेत. एजीएममधील उपस्थिती संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता व ई-मतदान प्रणाली मार्फत ई-

मतदानाकरिता सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान युजर मॅन्युअल वरील हेल्प सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com पाहावे व ईमेल वर लेखी स्वरूपात ईमेल करावा वा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर व श्री. अमित विशाल, सहा. मुख्य अध्यक्ष व क् पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना evoting@nsdl.co.in वर पाठवावे.

डिलीजेंट मेडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता ज्योती उपाध्याय कंपनी सचिव व अनपालन अधिकारी दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२३

ठिकाण : नॉयडा

RR

सभासदत्व क्र. ए३७४१०

#### आरआर मेटलमेकर्स इंडिया लिमिटेड सीआयएनः एल५१९०एमएच१९९५पीएलसी३३१८२२

नोंदणीकृत कार्यालयः बी-००१ व बी-००२, तळ मजला, अँटॉप हिल वेअर हाऊसिंग कॉम्प्लेक्स लि.. बरकत अली नाका, सॉल्ट पॅन रोड, वडाळा (पू), मुंबई - ४०००३७ दूः ०२२-६१९२५५५, ईमेलः info@rrmetalmakers.com वेबसाईटः www.rrmetalmakers.com

## २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची २८ वी वार्षिक सर्वसााधारण सभा शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अद्र ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनीच्या एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (एलओडीआर) रेग्यलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ०८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२०च्या सर्क्युलर्स सह दिनांक ५ मे, २०२० चे जनरल सर्क्युलर आणि पुढे दिनांक १२ मे, २०२० चे सर्क्युलर व दिनांक १३ जानेवारी, २०२१ चे सर्क्युलर क्र. ०२/२०२१ आणि सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") च्या १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/२०२१/११ (सेबी सर्क्यूलर म्हणून उल्लेख) आणि सेबीचे ५ जानेवारी २०२३ चे सर्क्यूलर यांच्या अनुषंगाने एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय होणार आहे.

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स नुसार ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरीज आणि कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट, मे. ॲड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ६ सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएमची सूचना आणि ई-व्होटींग प्रक्रियेसह आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल पाठवला आहे. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये सामील आणि सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सामील होण्यासाठी निर्देश आणि रिमोट ई-व्होटींग मध्ये सहभागी होण्याची किंवा एजीएम मध्ये ई-व्होरींग सिस्टीम मार्फत मत देण्याची प्रदत एजीएमच्या सचनेत दिलेली आहे पत्यक्ष स्वरूपांत किंवा दिमरेरिअलार्दज्द स्वरूपांत २२ सप्टेंबर २०२३ हा। कर-ऑफ देर रोजीस शेअर्स धारण करणारे सभासद सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)च्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत २८व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात ("रिमोट ई-व्होटींग").

सर्वसभासदांना कळविण्यात येते की, २८व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानार्फत करता

ii) रिमोट ई-व्होटींग ची सरूवात मंगळवार. २६ सप्टेंबर. २०२३ रोजी स. १०.०० वा होईल.

iii) रिमोट ई-व्होटींग गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सं.५.०० वा. संपेल iv) रिमोट ई-व्होटींग किंवा २८व्या एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यासाठी पात्रता

ठरवण्याकरिता कट-ऑफ डेट २२ सप्टेंबर, २०२३ ही आहे. कोणत्याही व्यक्तीने २८व्या एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून सभासद बनली असेल आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील ते सीडीएसएलचा वेबसाईटवर प्रदर्शित केलेल्या रिमोट ई-व्होटींग च्या सूचना पाह् शकतात. जर व्यक्ती रिमोट ई-व्होटींगसाठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकत असेल तर मत देण्यासाठी

मध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल; vi) सभासदांनी याची नोंद घ्यावी:

ए) मतदानासाठी वरील तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल आणि एकदा सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर सभासदांना ते बदलण्याची अनुमती दिली जाणार नाही.

बी) ज्या सभासदांनी २८व्या एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु २८व्या एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत पन्हा त्यांचे मत देण्यास ते पात्र नसतील. सी) ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नाही अशा २८व्या एजीममध्ये सहभागी होणाऱ्या

डी) केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत जिचे नाव नोंदवले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत २८व्या एजीएम मध्ये सहभागी होण्यास आणि एजीएम

सभासदांना २८व्या एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत त्यांचे मत देण्याचा हक्क असेल;

मध्ये ई-व्होटींग करण्यास पात्र असेल. vii) आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.rrmetalmakers.com वर, कंपनीचे शेअर्स ज्यावर सुचिवद्ध आहेत त्या स्टॉक/एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वर आणि रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी कंपनीकडून नियुक्त केलेल्या सीडीएसएल ची वेबसाईट www.evotingindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

viii) ज्या सभासदांचे ई-मेल ॲड्रेसेस डिपॉझिटरीजकड नोंदवले नसतील ते ई-व्होटींसाठी लॉगीन

क्रेडेन्शिअल्स मिळवण्यासाठी खालील निर्देश अनसरु शकतात. ए) प्रत्यक्ष भागधारकांसाठी - कृपया फोलिओ क्र. भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढची आणि मागची) पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित प्रत) सारखे आवश्यक तपशील info@adroitcorporate.com वर

बी) डिमॅट भागधारकांसाठी - कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल - १६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल - १६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) info@adroitcorporate.com वर द्यावा.

एजीएम ला हजर राहाणे व ई-व्होटींग सिस्टीम वरून ई-व्होटींग च्या संबंधातील सर्व गाऱ्हाणी श्री. राकेश दळवी, मॅनेजर (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ येथे करावीत किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल nठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ संपर्क साधावा.

ही सूचना देखील देण्यांत येते की, २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी कंपनीच्या सभासदांची नोंदणीपुस्तके आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार २९ सप्टेंबर, २०२३ दरम्यान बंद राहतील. संचालक मंडळाच्या वतीने

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०६.०९.२०२३

आरआर मेटलमेकर्स इंडिया लिमिटेड साठी सही/-

श्री. विराट शाह

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०७ सप्टेंबर, २०२३

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की मी कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत रीतसर अंतर्भृत असलेली कंपनी रोहन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या येथे लिहिलेल्या अनुसुचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या लीजहोल्ड मालमत्तेच्या संदर्भात अधिकार, शीर्षक तपासत आहे. सातव्या मजल्यावर, द रुबी, प्लॉट नंबर २९, तुलसी पाईप रोड, पाईप रोड जवळ, दादर (प.), मुंबई-४०००२८ येथे नोंदणीकत कार्यालय आहे.

कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेसह सर्व संस्था/व्यक्ती ज्यांना अधोरेखित लीजहोल्ड मालमत्तेबाबत कोणतेही अधिकार, शीर्षक, लाभ, व्याज, दावा किंवा मागणी आहे किंवा तिचा कोणताही भाग, विक्री, देवाणघेवाण, लीज, उप-लीजद्वारे, असाइनमेंट, गहाण, शुल्क, धारणाधिकार, वारसा, मृत्युपत्र उत्तराधिकार, भेट, देखभाल, ट्रस्ट, व्यवसाय, ताबा, कुटुंब व्यवस्था/सेटलमेंट, कोणत्याही न्यायात्याचा हुकूम किंवा आदेश, करार/करार, विकास हक्क, भागीदारी, कोणतेही लेखन आणि/किंवा व्यवस्था किंवा अन्यथा काहीही असल्यास, याद्वारे ते लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे, सोबत कागदोपत्री पुराव्यासह ॲड. शरद वाकचौरे, कार्यालय क्र. २०२, दुसरा मजला, बी-विंग, फोर्ट चेंबर्स, २ रा क्रॉस लेन, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४००००१ या सूचना प्रकाशनच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, कागदोपत्री पुराव्यासह मला कळवणे आवश्यक आहे. यात अयशस्वी झाल्यास, अशा हक्क, शीर्षक, लाभ, व्याज, दावा आणि/किंवा मागणी, जर असेल तर, माफ केले गेले आहे आणि/किंवा सोडले गेले आहे असे मानले जाईल आणि माझे अशील प्रस्तावित व्यवहारासह पुढे

#### येथे अनुसूची वरील संदर्भित: (उक्त मालमत्तेचे वर्णन)

तो सर्व तुकडा आणि ६४९ चौरस मीटर किंवा त्याच्या आसपास (मालमत्ता नोंदणी कार्ड ६३४. ६२ चौरस मीटर ( किंवा त्याभोवती) भुलेश्वर विभागातील सी. एस. क्रमांक ४३० असलेली इमारत आणि त्यावर उभी असलेली इमारत + तीन वरचे मजले ''किलाचंद बिलिंडग'' म्हणून ओळखले जाणारे ३३ मासिक भाडेकरू, बसून बसलेले आहेत. आणि प्रिन्सेस स्ट्रीटवर, मुंबई-४००००२ इथे मुंबई शहराच्या नोंदणी जिल्ह्यातील प्रिन्सेस स्ट्रीट इस्टेटचा भूखंड क्रमांक १४, महापालिका कर 'क' प्रभाग क्रमांक १३५६ आणि ३३५८ आणि रस्ता क्रमांक १४ -१६ -१८ आणि १९ आणि खालीलप्रमाणे बद्धः पूर्वेकडे किंवा दिशेला भूखंड क्र. १५ द्वारे सी एस क्रमांक भुलेश्वर विभागातील २/४३०, पश्चिमेकडे किंवा दिशेला : प्लॉट क्र. १३ द्वारे सी एस क्रमांक १/४३० भुलेश्वर विभागातील, उत्तर दिशेकडे सर्व्हिस मार्गाने किंवा दक्षिण दिशेने प्रिन्सेस स्ट्रीटने (शामलदास गांधी मार्ग).

तारीख: ६ सप्टेंबर २०२३ तुमचा विश्वासू शरद वाकचौरे

अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय

### सिंथको फॉइल्स लिमिटेड

सीआयएन : एल२७२००एमएच१९९४पीएलसी०३३८२९ नोंदणीकृत कार्यालय : ८४/१, ८४/२, जामसार रोड, जन्हार, पालघर-४०१६०३. दूर. क्र. : ०२५२० - २९५०८१. वेबसाइट : www.synthikofoiisltd.com

## ई-मेल आयडी : foilslimited@rediffmail.con

सचना याद्वारे देण्यात येत आहे की. कंपनीच्याा सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम). दि २९.०९.२०२३ रोजी दु. ३.०० वाजता भाप्रवे व्हिडीओ व्हिज्युअल मीन्सद्वारे सदरा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद् केल्यानुसार व्यवसायावर विचारविनियय करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ (ॲवट) च्या लागू तरत्दी अनुसार व नियम अनुसार एमसीए यांचे सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० अनुक्रमे ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व १३.०१.२०२१, ०८.१२.२०२१ व ०५.०५.२०२२ अनुक्रमे कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी (एमसीए परिपत्रके) वतसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/ २०२२/६२, दि. १३.०५.२०२२ अनुसार आयोजित करण्यात येत आहे. आगामी सभेस उपस्थित राहून सहभाग घेऊ इच्छिणारे सभासद् ऑडिओ व्हीज्युअल मीन्सद्वारे सभेस उपस्थित राहू शकतील व प्रतिनिधी नेमणुकीची सुविधा उपलबप्ध नसेल. कंपन्या कायदा, २०१३ च्या अनु. १०३ नुसार ऑडिओ व्हिज्युअल

मिन्सद्वारे सभेस उपस्थित राहणारे सभासद कारमकरिता गणले जातील. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना एजीएमची सूचना व दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सद्र दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.synthikfoliosltd.com, वरउपलब्ध आहेत. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनीद्वारे त्यांना वरील दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती वितरीत करण्यात येणार नाहीत. ३८ व्या एजीएमच्या सूचनेची पाठवणी दि. ०५.०९.२०२३ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

स्वरूपातील भागधारक असलेले सभासद एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून ३८ व्या एजीएमच्या सूचनेत विहित सामान्य विषयांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (दूरस्थ ई-मतदान) मत देऊ शकतील. सर्व सभासदांन

दूरस्थ ई-मतदान <mark>गुरुवार, दि. २८.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० वाजता</mark> समाप्त होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मत देण्यासाठीच्या पात्रता निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम

तारीख ही **शुक्रवार दि. २२.०९.२०२३** अशी आहे. एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपाटित केले असतील व कंपनीची

एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार लॉग इन आयडी व पासवर्डे तयार करावा.

सभासदांनी नोंद्र घ्यावी की. ए. वरील तारीख व वेळेपश्चात सीडीएसएलद्वारे ई-मतदानाचे मोड्यल ठरावावर मतदानाकरिता अकार्यरत ह रण्यात येईल. एकदा का ठरावांवर सभासदांद्वारे मतदान केल्यास सभासद सदर मतदान परत बदल् शकत नाही. बी. एजीएमच्या आधी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित होऊशकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. सी) या आधी मत न दिलेल्या सभासदांकरिता एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. व डी) निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीज द्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद

www.cdslindia.com वरही उपलब्ध असतील.

काही शंका असल्यास सभासदांनी www.evotingindia.com च्या help section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा श्री. भावेश देढिया, पूर्णवेळ संचालक यांना foilslimited@rediffmail.com या ई-मेलवर किंवा ०२२-२८६४ ०८६३ वर संपर्कसाधावा जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाकरिता सुविधेशी संबंधित तकारींचे निवारण करतील

प्रकाश डी. नारिंग्रेकर (एसीएस ५९४१), एचएसपीएन ॲन्ड असोसिएट्सचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणुक केली आहे. कंपनीच्या समभागांसंदर्भातील सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २३.०९.२०२३ ते

शुक्रवार, दि. २९.०९.२०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील सिंथको फॉइल्स लिमिटेडच्या संचालक

सही/-

रमेश देढिय

अध्यक्ष (डीआयएन ००७२६०४)

भांबोली, खेड, पुणे, महाराष्ट्र-४१०५०१, ईमेलः secretarial@simmondsmarshall.com, वेबसाईटः www.simmondsmarshall.com

# ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

रिमोट ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी कंपनीची ६३वी वार्षिव सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवारी, सप्टेंबर २८, २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (''ओएव्हीएम'') द्वारे एजीएमच सूचनेमध्ये म्हटल्याप्रमाणे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या लागू तरतुर्दीचे पालन करून सामान्य परिपत्रकासह वाचीत दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लागू परिपत्रके (एमसीए परिपत्रक) आणि सिक्यूरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ''सेबी परिपत्रक'') द्वारे जारी केलेल्या १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२ आणि ५ जानेवारी

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार आणि त्याअंतर्गत वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमांनुसार कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत (दोन्ही दिवसांसह) ६३व्या एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते आरटीए डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन आणि प्रकटीकरण आवश्यकता) च्या नियमन ३६ चे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षित वित्तीय स्टेटमेंट्स, लेखापरीक्षकांचा अहवाल इ. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याची सूचना द्या. नियम, २०१५ च्या वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते आरटीए / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत किंवा ज्यांची विनंती आहे त्यांना पाठवली जाते. सदस्यांनी लक्षात ठेवावे की आर्थिक वर्ष २०२२-२०२३ च वार्षिक अहवाल कंपनीच्या www.simmondsmarshall.com वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेडच्या www.hseindia.com वर आणि एजीएमची सचन सीडीएसएलच्या वेबसाइटवर म्हणजेच www.evotingindia.com उपलब्ध असेल. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके

इत्यादीसह वेळोवेँळी सर्व संप्रेषण प्राप्त करण्यासाठी नोंदणी करण्याची विनंती केली जाते. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, कृपया तुमचा फोलिओ क्रमांक, पूर्ण पत्ता नोंदणीकत ईमेल पत्ता आणि पॅनच्या स्कॅन केलेल्या स्वयं-साक्षांकित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवज (जसे की डायव्हिंग लायसन्स) यांचा उल्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, आधार) सदस्याच्या नोंदणीकृत पत्त्याचे समर्थन करणारे, आरटीए ला ईमेलद्वारे: rnt.helpdesk@linkintime.co.in सदस्य थेट https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_

डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, कृपया तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटमार्फत

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरत्दी सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेर्ब (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनीला तिच्या सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून पुरवण्यांत आलेल्या ई-व्होटींग सेवे मार्फत सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा देण्यात आनंद होत आहे. २**१ सप्टेंबर, २०२३** ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे सभासद एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील.

रिमोट ई-व्होटींगचा कालावधी २५ सप्टेंबर, २०२३ रोजी, स. ९.०० वा. (भाप्रवे) सरु होईल आणि २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० वा (भाप्रवे) संपेल. ह्या कालावधीत २१ सप्टेंबर, २०२३ च्या कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) रोजीस एकतर प्रत्यक्षे स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे भागधारक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएल कडून ई-व्होटींग मॉड्यल निष्क्रिय केले जाईल. सभासदांना एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फर मतदानाची सुविधा पुरवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने आधी त्यांचे मत दिले नसेल एजीएम मध्ये सहभागी सभासद एजीएम मध्ये मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्यास पात्र असतील

ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते देखील एजीएम मध्ये हजर राहून सहभाग होण्यास हक्कदार असतील परंत, एजीएम मध्ये मत देण्यास ते हक्कदार नसतील. ई-व्होटींग सुविधा लिंक www.evotingindia.com वर उपलब्ध आहे आणि एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग, एजीएम एजीएमच्या सूचनेच्या टीपांमध्ये दिली आहे कोणतीही व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीर्च सभासद बनली व २**१ सप्टेंबर. २०२३** ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती शेअरेक्स डायनॉमिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंटस) कडून युजर आयडी व पासवर्ड मिळवू शकतात.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, मॅनेजर (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मि helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर फोन करावा. ई-व्होटींग प्रक्रिया सरळीत आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणन जीएमजे अँड असोसिएटस चे भागीदार श्री. महेश सोनी, ते नसल्यास सौ. सोनिया चेट्टीयार यांची नियुक्ती केली आहे.

> एन. एस. मार्शल (डीआयएन: ०००८५७५४) व्यवस्थापकीय संचालक

३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व बुक क्लोजरची सूचना

निर्धारित अंतिम तारीख अर्थात २२.०९.२०२३ रोजीनसार कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड

सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की, राज्य राजाराजा पूजा करण्या जा भा, प्रजीपमची सूचनेमध्ये विहित व्यवसायांवा इंलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे (दूरस्थ ई-मतदान) मतदान करण्यात येईल. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, दि. २६.०९.२०२३ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल.

सभासद बनली असल्यास व निर्धारित तारीखा, दि. २२.९.२०२३ नुसार भागधारक असल्यास सदर व्यक्तीने

असलेले सभासद केवळ दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत देण्यास पात्र असतील. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.synthikofolishtd.com वर तसेच सीडीएसएलची वेबसाइट

मतदान व ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने श्री

दिनांक : ०७.०९.२०२३

सिमंडस मार्शल लिमिटेड नोंदणी कार्यालय: प्लॉट क्र. सी-४/१, फेज ॥, चाकण एमआयडीसी,

> दूरध्वनी क्र. (९१ -०२२)- ६६३३७४२५ / ७४२६ / ७४२७ . एल २९२९९पीएन १९६०र्प

२०२३ च्या सेबी परिपत्रकांसह वाचा.

Register.html येथे त्यांचा ईमेल आयडी अपडेट/नोंदणी करू शकतात.

तुमचा ईमेल पत्ता अपडेट करा.

कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई - ४०००१३ येथे सांगाव्यांत किंवा एक ई-मेल

सिमंडस मार्शल लिमिटेड करित